

मार्च, २०२५ च्या अधिवेशनात सादर केलेले
सन २०२४-२५ चे खर्चाचे पूरक विवरणपत्र
तसेच, सन २०२४-२५ मधील निधी वितरण.

महाराष्ट्र शासन
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग
शासन परिपत्रक क्रमांक: पुरक-१९२५/प्र.क्र.१३/२०२५/१७स
न.प्र.भ. ३ मजला, मादाम कामा मार्ग,
हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक: १७ मार्च, २०२५

वाचा -

वित्त विभाग, शासन परिपत्रक क्रमांक: अर्थसं-२०२४/प्र.क्र.८०/ अर्थ-३, दि. १७ मार्च, २०२५.

परिपत्रक

सन २०२४-२५ या वर्षाचे खर्चाचे पूरक विवरणपत्र दिनांक ३ मार्च, २०२५ रोजी विधानमंडळास सादर करण्यात आले. सदर पुरवणी खर्चास आता विधानसभेने मान्यता दिली आहे. दि. ३१ मार्च, २०२५ रोजी संपणा-या वित्तीय वर्षाच्या विनियोजनामध्ये समाविष्ट करण्यासाठी, पुरवणी विनियोजन विधेयकास मा.राज्यपालांनी संमती दिली असून ते महाराष्ट्र पुरवणी विनियोजन विधेयक, २०२५ (सन २०२५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक-१६) म्हणून महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग-४, दिनांक १२ मार्च, २०२५ यामध्ये प्रसिध्द करण्यात आले आहे.

२. पुरवणी विनियोजन अधिनियमानुसार सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागास सोबत जोडलेल्या विवरणपत्रात दर्शविल्याप्रमाणे पूरक मागणीद्वारे एकूण रु.३१३,९३,२२,०००/- (अक्षरी रुपये तीन हजार तेरा कोटी त्र्यान्नव लाख बावीस हजार मात्र) (कार्यक्रमांतर्गत/अनिवार्य) (दत्तमत) इतक्या तरतूदी मंजूर करण्यात आलेल्या आहेत. या तरतूदीसंदर्भात नियोजन व वित्त विभागाच्या मान्यतेनंतर सदर पूरक मागणी संबंधातील योजनांचे वित्तीय मान्यतेचे आदेश स्वतंत्ररित्या संबंधित योजना अंमलबजावणी कार्यासनांमार्फत निर्गमित करण्यात आल्यानंतर त्याप्रमाणे तरतूदी सोबतच्या विवरणपत्राप्रमाणे संबंधित कार्यान्वयन/नियंत्रक अधिकाऱ्याच्या स्वाधीन करण्यात येतील.

३. अनिवार्य खर्चाच्या पुरवणी मागण्यांच्या निधी वितरणाचे प्रस्ताव (मुळ धारिकेवर) वित्त विभागास मान्यतेसाठी सादर करण्यात यावेत. कार्यक्रम खर्चाच्या पुरवणी मागण्यांचे प्रस्ताव (मुळ धारिकेवर) निधी वितरणापुर्वी यथास्थिती नियोजन विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभाग, आदिवासी विकास विभाग यांच्या मंजूरीने वित्त विभागास सादर करण्यात यावेत. तसेच सुधारित अंदाज २०२४-२५ मध्ये निधी वितरणची मर्यादा वित्त विभागामार्फत निश्चित करण्यात आली असून वित्त विभागाच्या वाचा येथील परिपत्रकामध्ये नमुद करण्यात आलेल्या अटी व शर्तीनुसार सदर निधी उपलब्ध करून घेण्यात यावा.

४. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२५०३१७१८०६३२९००२ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(पृ. नि. झालटे)

सहपत्र-वरीलप्रमाणे

अवर सचिव महाराष्ट्र शासन

प्रत- सहपत्रासह माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी अग्रेषित-

१. मा.विरोधी पक्षनेते विधानसभा/ विधानपरिषद, विधानभवन, मुंबई- ३२
२. सहकार आयुक्त व निबंधक,सहकारी संस्था,महाराष्ट्र राज्य, पुणे.
३. संचालक, पणन संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
४. साखर आयुक्तालय,पुणे.
५. महालेखापाल, महाराष्ट्र -१ (लेखा व अनुज्ञेयता)/(लेखा परीक्षा)/(स्थानिक निकाय लेखापरीक्षा व लेखा), मुंबई.
६. महालेखापाल, महाराष्ट्र -२ (लेखा व अनुज्ञेयता)/(लेखा परीक्षा), नागपूर.
७. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
८. निवासी लेखाधिकारी, मुंबई.
९. अपर निबंधक तथा सहसचिव (श्री.पाटील) , सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभाग,मंत्रालय,मुंबई-३२
१०. उप सचिव (श्री.गायकवाड), सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय,मुंबई-३२
११. उप सचिव (श्री.शिंगाडे), सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय,मुंबई-३२
१२. उप सचिव (श्री.पवार), सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय,मुंबई-३२
१३. उप सचिव (श्रीमती.कोचरेकर), सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय,मुंबई-३२
१४. उप सचिव (श्री.देशमुख), सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय,मुंबई-३२
१५. अवर सचिव/ कक्ष अधिकारी (आस्था-२/१-स/३-स/५-स/१३-स/ रेशीम कक्ष) सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
१६. वित्त विभाग, (अर्थसं.३/व्यय-०२/अर्थसं.१३). मंत्रालय, मुंबई ३२.
१७. नियोजन विभाग, (का-१४११/का-१४३१) मंत्रालय, मुंबई ३२.
१८. निवडनस्ती १७-स कार्यासन सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभाग,मंत्रालय,मुंबई-३२

अ.क्र.	बाब क्रमांक	पृष्ठ क्रमांक	लोखाशीर्ष	सदीष्ट	मंजूर पुरक मागणी	सुधारीत अंदाजामध्ये प्राप्त होणारी रक्कम	संबंधित सह सचिव/उप सचिव
१	२	३	४	५	६	७	७
१	१६३	१४८	मागणी क्रमांक व्ही-२ २०७०, इतर प्रशासनिक सेवा ००, ८००, इतर खर्च (००) (००)(०१) राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण (अनिवार्य) (दत्तमत) (२०७००८८२)	१०, कंत्राटी सेवा २८, व्यावसायिक सेवा	०.०१ ०.०१	३१.०९ १.७५	श्री. पाटील
२	१६४	१४८-१४९	२४२५, सहकार ००, ००१, संचालन व प्रशासन (०१) संचालन व प्रशासन (०१)(१०) सहकारी न्यायालयासाठी कर्मचारीवर्ग (अनिवार्य) (दत्तमत) (२४२५०१११)	१०, कंत्राटी सेवा	०.०१	०.४९	श्री. गायकवाड
३	१६५	१४९	(०१)(१३) रेशीम संचालनालय (अनिवार्य) (दत्तमत) २४२५१३४१)	१४, भाडेपट्टी व कर ५०, इतर खर्च	०.०१ ०.०१	१२.४७ १२१.७७	श्रीमती कोचरेकर
४	१६६	१४९-१५०	३४५१, सचिवालयीन-आर्थिक सेवा ००, ०९०, सचिवालय (०१) सचिवालयीन आर्थिक सेवा (अनिवार्य) (दत्तमत) (३४५१०३०४)	१३, कार्यालयीन खर्च	०.०१	१०७०.००	श्री. गायकवाड
५	१६७	१५०-१५१	मागणी क्रमांक व्ही-३ ४४२५, सहाकारावरील भांडवली खर्च ००, १०८, इतर सहकारी संस्थांमधील गुंतवणुका (०२)सहकारी संस्करण संस्था (०२)(०८) कृषी प्रक्रीया संस्थांना भाग भांडवली अंशदान (कोल्हे समिती) (कार्यक्रम) (दत्तमत) (४४२५०७५९)	३२, अंशदाने	०.०१	२००.००	श्री. देशमुख
६	१६८	१५१	मागणी क्रमांक व्ही-५ ६४२५, सहकारासाठी कर्जे ००, १०८, इतर सहकारी संस्थांना कर्जे (०३) सहकारी साखर कारखाने (०३)(११) सहकारी साखर कारखान्यांना खेळत्या भांडवलासाठी सीमांत कर्जे (सा.स.वि.म.) (कार्यक्रम) (दत्तमत) (६४२५०६५४)	५५, कर्जे व आगाऊ रकमा	२९६००.००	२९६००.००	श्री. शिंगाडे
७	१६९	१५१-१५२	(०३)(१२) इतर सहकारी साखर कारखान्यांना भागभांडवल (कार्यक्रम) (दत्तमत) (६४२५०७३४)	५५, कर्जे व आगाऊ रकमा	१७९३.१५	१७९३.१५	श्री. शिंगाडे
एकूण-सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग					३१३९३.२२	३२८३०.७२	

(Handwritten signature)